

Muktangan English School & Jr. College, Pune - 9

Formative Test II (2024-25)

Standard - VIII

Subject - MARATHI

Marks - 20

Date - 28.01.2025

Time : 9.30 am to 10.45 am

विभाग १ - गद्य (गुण - ६)

प्रश्न १ खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.


तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हांला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात, जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात.

प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही, ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हांला? जर काहीच व्यायाम झाला नसेल, तर आज वयाच्या ६६व्या वर्षीसुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळांतून कॉलेजात जाल, तसतसा तुम्हांला कमी कमीच वेळ राहणार आहे; पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास-दोन तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या 'जिम' मधला असो.


अ) आकृतिबंध पूर्ण करा (आकृती काढणे आवश्यक)

(१)

१)



२)



(१)

आ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(२)

- १) प्रत्येकाने कोणती सबब सांगू नये असे लेखकाने सांगितले आहे?
- २) आपल्या आयुष्याला शिस्त केव्हा येते ?

इ) स्वमत

(२)

खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.

विभाग २ - पद्य (गुण - ६)

प्रश्न २ खालील कविता वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुन फिरता उधळुनी द्यावा


गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोडी फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

अ) आकृतिबंध पूर्ण करा (आकृती काढणे आवश्यक)

(२)



आ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.

(१)

१) मुक्त - २) बासरी -

इ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१)

१) व्हावे - २) हळुवार -

ई) स्वमत लिहा (कोणतेही १)

(२)

१) झुळुकेची परोपकारी वृत्ती
२) प्रस्तुत कविता आवडण्याचे कारण लिहा.

विभाग ३ - व्याकरण व भाषाभ्यास (गुण - ८)

प्रश्न ३


१) वाक्यात उपयोग करा. (कोणतेही २)

(२)

अ) पसार होणे -
आ) आवाहन करणे -
ई) हैराण होणे -

२) 'बे' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा.

(१)



३) खालील म्हणी पूर्ण करा.

(१)

अ) सुंठीवाचून - _____
ब) अंथरूण पाहून _____

- ४) विरुद्धार्थी शब्द लिहा. (१)
१) रागीट X २) इवले X
- ५) अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. (१)
सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली.
- ६) खालील वाक्यांतील काळ ओळखा. (१)
१) मी गिर्यारोहण करेन -
२) काल पाऊस जोरात पडला -
- ७) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (कोणतेही २) (१)
१) ती रोज सकाळी लवकर उठते -
२) जेव्हा मनात येईल, तेव्हा मी गावाला जाईन -
३) मिहिर 'खो खो'त भाग घेईल किंवा लंगडी खेळेल -

